

Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Technocraft House, A-25, Road No. 03, MIDC Industrial Estate, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India Tel: 022-4098 2222; Fax No. 2836 7037; CIN No. L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com : website: www.technocraftgroup.com

November 11, 2023

To,

National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai- 400051

Script Name: TIIL

BSE Limited

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Script Code: 532804

Sub: <u>Copy of News Paper advertisements of Financial Results for the quarter/period ended September 30, 2023.</u>

Dear Sir,

Please find enclosed the copy of News Paper advertisements of publishing Financial Results for the quarter/period ended September 30, 2023.

We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai Company Secretary

PUBLIC NOTICE

Mrs. Shaheen Fatima of Flat No. A 3/301, of Mangal Orchid Co-Operative Housing Society Limited., 'A' Wing, Plo No. 60/2, C.T.S. No. 1115, Yari Road Versova, Andheri (West), Mumbai 400061 has intimated us about misplace /lost of her Share Certificate No. 65 (Distinctive Nos. 321 to 325) and has requested to issue a Duplicate Share

t is given to understand that she has odged Police Complaint in respect to the aforesaid Share Certificate No. 65 of Flat No. A-3/301 at Versova Police Static having FIR No. 502, dated: 17/10/2023. Anyone having any claim, right, title o interest in the said Share Certificate 8 egitimate objection to the issue Ouplicate Share Certificate is required make the same known in writing to the undersigned within 15 days from the publication hereof failing which the Duplicate Share Certificate will be issued vithout any reference to such claim & the ame if any will be considered as waived for & on behalf of

For Mangal Orchid Co-op Housing Society Ltd., 'A' Wing,

Sd/- Sd/-hairman / Hon. Secretary

Date: 11/11/2023

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे ील **शुभाश्री आशिष पडलेकर** या त्यांची आई स्वर्गीय श्रीमती भानु श्रीकृष्णा धामणसकर आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री. श्रीकृष्णा जगन्नाथ धामणसकर यांचे कायदेशीर वारसदारांपैकी एक आहेत, ते फ्लॅट क्र.००२, बी विंग, तळमजला, रॉयल नेस्ट को-ऑप.हौ.सो.लि., शिवार गार्डनजवळ, एसव्हीपी शाळेच्या पुढे, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०१९०७ या जागेचे १००% कायदेशीर संयुक्त मालक होते आणि ज्याअर्थी माझ्या अशिलाकडून मे. रॉयल एन्टरप्रायझेस आणि श्रीमती सुजाता ए. त्यागी व श्री. अविराल ए. त्यागी कमारी पाची ए त्यागी यांच्या दरम्यान यालेला दिनांक व कुमारा प्राचा ए. त्यांना याच्या दरम्यान झालला दिनाक १६.०४.१९९६ रोजीचा मुळ बिल्डर विक्री करारनामा झाल होता, ते दिनांक ०५.०६.१९९६ रोजीचे नोंदणी क्र.१८७८/ १९९६ अंतर्गत नोंद करण्यात आले होते, ते हरवले आहे. आणि मास्या अशिलांनी मिरा भाईंटर वसई-विरार शहर मिरे रोड पोलीस ठाणे येथे दिनांक ०७.११.२०२३ रोजी तक्रा क्र.३४०९३-२०२३ अंतर्गत तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर हरवलेल्या मुळ बिल्डर विक्री करारनामावर आक्षेप/दावा असल्यास[ँ] त्यांनी खालील ।।क्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांसह आजच्य तारखेपासून **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि जर कोणा व्यक्तीस उपरोक्त दस्तावेज सापडल्यास त्यांनी कृपया पुढील पत्त्यावर आणुन द्यावेः कार्यालय/दुकान क्र.०७, न्यु स्टार क्रिस्टल कोहौसो, कनाकिया पोलीस स्टेशनजवळ, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७.

दिव्यांक विरेंद्र जालन वकील उच्च न्यायालय दिनांक: ११.११.२०२३

PUBLIC NOTICE Mr. Jude Crasto, a Member of the Rahei Classique 7 Co-op. Housing Society
Ltd., having address at New Link Road,
Andheri (West), Mumbai - 400053, and
holding Flat No.1001 in the building of the Society, died on 12/02/2023 withou

making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants / objector or objectors to the transfer of the said shares. and interest of the deceased member i and interest of the deceased hermoer in the capital / property of the society within a period of 14 days from the publication o this notice. If no claims / objections are received within the period prescriber above, the society shall be free to dea vith the shares and interest of the leceased member in the capital / propert of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any eceived by the society shall be dealt with n the manner provided under the bye aws of the society. A copy of the registere bye-laws of the society is available for inspection by claimants / objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 10.00 A.M. to 12.30 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period. For and on behalf of Raheja Classique 7 Co-op. Housing Society Ltd.,

जाहीर नोटीस

Hon. Secretary

Date: 11/11/2023

सदर जाहीर नोटीसीद्रारे कळविण्यात येते की. आमचे अशिल **श्री. मोहनलाल केसारामजी चौधरी** हे **शॉप** नं. १२, डी विंग, तळ मजला, ब्राईट लॅन्ड प्लाझा को.ऑ.हौ. सो. लि., निळेमोरे, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०३, चे मालक असन सदर सदनिकेचे मुळ शेअर सर्टिफिकेट ज्याचा क्र. ११ व डिस्टींक्टीव नं. ५१ ते ५५ असा आहे त्याची मुळ प्रत हरवली आहे. त्या संबंधी **नालासोपारा पोलीस** स्टेशन येथे गहाळ तक्रार क्र. ३४४२२/२०२३, दिनांक १०/११/२०२३ रोजी दाखल केली आहे. तरी तदर शअर संटाफिकटचा मुळ प्रत काणाल सापडल्यास किंवा त्या संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारचा विक्री, कुळरग, कब्जा,गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्या बाबत सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येऊन आमचे अशिलांकडुन सोसायटीमार्फत ड्युप्लीकेट शेअर सर्टीफिकेट घेण्याची प्रक्रीया पुर्ण केली जाईल.

ॲड. निशिगंधा जयंत परब. पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प)

WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED

Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and six months ended September 30, 2023

CIN: L51226MH1983PLC165499

Regd. Office: 209-210, Arcadia Building, 195, Nariman Point, Mumbai - 400 021 Tel.: 022-40198600, Fax: 022-40198650; Website: www.winrocommercial.com; Email: winro.investor@gcvl.in

					(Rs. I	n Lakhs exc	ept Sr.no 6)	
Sr.			Standalo	пе	Consolidated			
No.	Particulars	Quarter	Ended	Six Months Ended	Quarter Ended		Six Months Ended	
		Sept 30, 2023		Sept 30, 2023	Sept 30, 2023		Sept 30, 2023	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1)	Total Income	10,384.92	16,866.55	21,891.62	10,384.92	16,866.55	21,891.62	
2)	Net profit before Tax #	10,037.14	16,478.18	21,204.83	10,037.14	16,478.18	21,204.83	
3)	Net profit after Tax #	8,529.68	14,147.35	18,103.32	11,803.55	16,409.80	24,986.66	
4)	Total Comprehensive income {Comprising Net Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax)}	10,393.98	15,971.99	23,822.79	15,002.00	22,150.07	33,967.51	
5)	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	125.25	125.25	125.25	125.25	125.25	125.25	
6)	Earnings per share (of Rs 10/- each)							
	(a) Basic (not annualised)	680.99	1,129.49	1,445.33	942.37	1,310.12	1,994.88	
	(b) Diluted (not annualised)	680.99	1,129.49	1,445.33	942.37	1,310.12	1,994.88	
#Th	e Company does not have Exceptional/ Extra	ordinary iter	ns to report	for the above	periods.			

Notes:

The above unaudited financial results for the quarter and six months ended September 30, 2023 have been reviewed by the Audi $committee \ and \ on \ its \ recommendation \ have \ been \ approved \ by \ the \ Board \ of \ directors \ at \ its \ meeting \ held \ on \ November \ 10,2023.$

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and six months ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation 2015, as amended. The full format of the said 'Financial Results' are available on the website of Stock Exchange "www.bseindia.com." and on Company's website "www.winrocommercial.com."

For and on behalf of the Board of Directors

Hetal Khalpada Chairperson DIN: 00055823

TEMBO GLOBAL INDUSTRIES LIMITED

CIN: L29253MH2010PLC204331 Regd. Off.: Plot No, PAP-D-146-147, Turbhe MIDC, TTC Industrial Area Opp. Balmer Lawrie Van Leer Co, Turbhe Navi Mumbai - 400 705; Tel: 22 27620641 Website: www.tembo.in

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULT BOTH STANDALONE AND CONSOLIDATED FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023

					·	s. III Lakiis,	<u> </u>		
SI.			Standalone			Consolidated			
No.	Particulars	Quarter	Quarter ended Y		Quarter ended		Year ended		
		30.09.2023	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.09.2022	31.03.2023		
		Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited		
1	Total Income from Operations	10,909.57	5,162.88	25,025.29	11,404.64	5,162.88	25,025.29		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items#)	636.94	274.87	790.81	7859.22	18562.07	787.73		
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	473.23	165.76	790.81	521.75	171.76	787.73		
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	473.23	165.76	581.76	521.75	171.76	578.68		
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit /(Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	473.11	167.81	581.76	521.64	171.88	578.68		
6	Equity Share Capital	1110.37	1110.37	1110.37	1110.37	1110.37	1110.37		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)								
	as shown in the Audited Balance Sheet of								
	the previous year			2,932.24			2,877.99		
8	Earnings Per Share (of Rs. /- each)								
	(for continuing and discontinued operations) -								
	1. Basic:	4.26	1.67	5.24	4.70	1.71	5.22		
	2. Diluted:	3.51	1.67	5.24	3.87	1.71	5.22		

NOTES

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the National Stock Exchange(s) and the listed entity (https://neaps.nseindia.com/NEWLISTINGCORP)
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Staten nent of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules AS Rules, whichever is applicable.

For Tembo Global Industries Limited

Date:- 10/11/2023

Mr. Sanjay Jashbhai Patel
Managing Director lanaging Director DIN:- 01958033



Dated: November 10, 2023

Place : Mumbai

Parle Industries Limited

(Formerly known as Parle Software Limited)

CIN No. L21000MH1983PLC029128

Regd(O): C/406, Crystal Plaza, New Link Road, Andheri West, Mumbai City MH 400053 IN.
Tel No. 02240132875, Email: info@parleindustries.com, Website: www.parleindustries.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS

	FOR THE SECOND QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023									
					(1	Rs.in Lakhs	except EPS)			
		(Quarter End	ded	Half Yea	ar ended	Year Ended			
	PARTICULARS	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
I)	Revenue From Operation	-	-	-	-	-	10.50			
II)	Other Income	13.50	-	17.38	13.50	34.84	69.61			
III)	Total Revenue (I+II)	13.50		17.38	13.50	34.84	80.11			
IV)	Expenses:									
	a) Cost of material consumed	-	-	-	-	-	-			
	b) Purchase of stock-in-trade	-	-	-	-	-	-			
	c) Changes in inventories of finished goods,									
	stock in trade and work-in-progress	-	-	-	-	-	14.64			
	d) Employee benefits expenses	0.72	0.72	1.90	1.44	3.78	6.88			
	e) Finance Costs -	-	0.00	-	0.00	-				
	f) Depreciation and amortisation expense	0.04	0.04	0.10	0.08	0.19	0.38			
	g) Other expenses	13.10	6.11	13.98	19.21	20.15	42.13			
	Total Expenses (IV)	13.86	6.86	15.98	20.72	24.12	64.02			
V)	Profit (+) / Loss (-) before Exceptional									
	and Tax (III-IV)	(0.36)	(6.86)	1.40	(7.22)	10.72	16.09			
VI)	Exceptional items	-	-	-	-	-	4.35			
VII)	Profit (+) / Loss (-) before Tax (V-VI)	(0.36)	(6.86)	1.40	(7.22)	10.72	11.75			
VIII	Tax Expenses	-		0.36	0.81	6.78	7.84			
	1) Current Tax	-	-	0.36	-	2.78	3.05			
	2) (Excess) / Short provision for Tax	-	-	-	-	4.00	-			
	2) Deffered Tax	-	-	-	0.81	-	4.79			
IX)	Profit (+) / Loss (-) for the period (VII-VIII)	(0.36)	(6.86)	1.04	(8.03)	3.93	3.91			
X)	Other Comprehensive Income (OCI)									
i.	Items that will not be reclassified to									
	Profit and Loss	-	-	-	-	-	-			
ii.	Income Tax relating to Items that will not									
	be reclassified to Profit or Loss	-	-	-	-	-	-			

(2) Diluted (Rs. Per Share) Notes:

XIII) Other Fauity

(not annualised)

The unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2023. The unaudited Financial Results are prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

(6.86)

(0.05)

(0.05)

1.400.00

1.04

0.01

0.01

1.400.00

(8.03)

(0.06)

(0.06)

1.400.00

The Company operates only in one segment ie. Infrastructure and Real Estate and all other allied activities revolving around the same. As such there is no other seperate reportable segment as defined by IND AS 108-"Operating Segments."

(0.36)

1.400.00

(0.00)

(0.00)

The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary.

Items that will be reclassified to Profit or Loss

Income Tax relating to Items that will be

Total Comprehensive Income for the period

reclassified to Profit or Loss

XII) Paid up Equity Share Capital

(1) Basic (Rs. Per Share)

(Face Value of Rs.10/ each)

XIV) Earnings Per Share (of Rs.10/- each)

Total Comprehensive Income

On Behalf of the Board PARLE INDUSTRIES LIMITED (CIN: L21000MH1983PLC029128) Rakeshkumar Mishra Exec-Director

Place: Mumbai Date: 10th November, 2023 DIN: 06919510 INFRASTRUCTURE DEVELOPERS LTD.

सीआयएन : L45200MH2002PLC136779

नोंदणीकृत कार्यालय: २१०२, २१ वा मजला, प्लॉट – ६२, केसर इक्विनॉक्स, सर भालचंद्र मार्ग, हिंदू कॉलनी, दादर (प्.), मुंबई – ४०० ०१४. द्र. : +९१-०२२ ६७४१२२२२ ईमेल: investorrelations@mepinfra.com वेबसाईट : www.mepinfra.com

दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

(रु. लाखांत, अपवाद उत्पन्न प्रतिशेअर)

अ. क्र.	तपशील	३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी (लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,४९९.८५	९४७.०२	८,४२१.८५	२,४४६.८७	२३,८२९.२३	२६,९०९.७८
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/ वा असामान्य बाबीपूर्व)	(५,३४०.०२)	(५,६४३.७३)	(১০.६১৮,४)	(१०,९८३.७५)	(१०,८४६.७९)	(२४,६८३.१८)
ą	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	(५,८४३.०९)	(६,३४३.१६)	(५,४५०.७९)	(१२,१८६.२५)	(१३,१८२.५४)	(२६,७०५.९३)
Х	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	(५,१७४.६३)	(४,१५६.८१)	(४,५३६.२६)	(९,३३१.४४)	(१०,९३७.८४)	(२२,४५२.९९)
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(५,१९७.२४)	(४,१७४.०९)	(४,४९४.६५)	(९,३७१.३३)	(१०,८५२.६६)	(२२,५२२.०९)
ξ	समभाग भांडवल	१८,६१९.६१	१८,३४४.६१	१८,३४४.६१	१८,६१९.६१	१८,३४४.६१	१८,३४४.६१
b	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार)	_	-	-	-	-	(६४,९५७.५७)
۷	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित बखंडितपरिचालनाकरिता) (तिमाही व नऊमाहीअखेर कालावधीकरिता अवार्षिकीकृत)						
	मूलभूत :	(२.८१)	(२.२७)	(२.४७)	(५.०७)	(३,९६)	(१२.२४)
	सौम्यीकृत :	(२.८१)	(२.२७)	(२.४७)	(५.०७)	(३.९६)	(१२.२४)

3.91

1.400.00

636.50

0.03

0.03

3.93

0.03

0.03

1.400.00

- वरील विवरण हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाकडे टाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित तिमाही वित्तीय निष्कर्षाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. अलेखापरीक्षित तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.mepinfra.com वर उपलब्ध आहे. वरील अलेखापरीक्षित तिमाही वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०९.११,२०२३ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजूरी
- देण्यात आली आहे. दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनरावलोकन करण्यात आलेआहे वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित केल्यानुसार भारतीय लेखा मानकांनुसार (आयएनडी एएस) सहवाचन सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ च्या अटीअंतर्गत तयार करण्यात आले आहेत.
- रुपानी अञ्चेत्वपानीशिव विजीस रिष्कर्णांची प्रवच्याची अपक्रवेत्वारी

तपशील	३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.०३.२०२३ रोजी संपत्लेल्या वर्षाकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी (लेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न	४२०.९५	१,९१९.९३	१,०६७.१२	२,३४०.८८	२,७१३.३१	७,२१२.९८
करपूर्व नफा/(तोटा)	(३,९१८.७६)	(२,१८१.३४)	(१,६७२.१९)	(६,१००.१०)	(५,८४८.५०)	(१३,१४५.२४)
अन्य सर्वसमावेशक उत्पन्नापूर्वी करपश्चात नफा /(तोटा)	(३,९५०.७६)	(२,००७.७८)	(१,६७२.९१)	(५,९५८.५४)	(५,८६०.८६)	(१३,१४०.१५)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(३,९३८.३८)	(१,९९५.४१)	(१,६३५.७०)	(५,९३३.७९)	(५,७८६.४३)	(१३,०९०.६६)

सही/-जयंत डी. म्हैसकर ठिकाण : मंबर्ड अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव दिनांक : ०९ नोव्हेंबर, २०२३ डीआयएन : ००७१६३५१

Shamrock Industrial Company Limited

Regd off: No. 83-E,Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 E-mail Id - shamrockfin@gmail.com, website: www.shamrockindustrial.wordpress.com
CIN: L24239MH1991PLC062298 | Tel. No.: 022 40778884 | Fax No.: 022 24983300

Extract Of Unaudited Financial Results for the Quarter and half year Ended 30th September, 2023

BSE Code: 531240			,	(Rs. In Lakhs	except EPS)
	F	or quarter en	ded	Half year ended	Year Ended
	30th Sept, 2023	30th June, 2023	30th Sept, 2022	30th Sept, 2023	31st March, 2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations & other revenue	11.18	_	_	11.18	
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	8.73	(5.95)	(2.29)	2.78	(12.78)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	8.73	(5.95)	(2.29)	2.78	(12.78)
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	8.73	(5.95)	(2.29)	2.78	(12.85)
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	8.73	(5.95)	(2.29)	2.78	(12.85)
Equity Share Capital	542.84	542.84	542.84	542.84	542.84
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	l	=			(365.76)
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)					
Basic :	0.16	(0.11)	(0.04)	0.05	(0.24)
Diluted:	0.16	(0.11)	(0.04)	0.05	(0.24)
Note:	_		•	•	

- The Unaudited results for the quarter and half year ended on September 30, 2023 were reviewed by the audit committee and approved by the board of directors in its meeting held on 10th November 2023. The company has adopted Indian Accounting Standards (IND-AS) from 1st April, 2017. The above financial results have been prepared following the IND-AS recognition and measurement principals. The above financial results have been restated based on the IND-AS principals. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised acounting practices and policies to the extent
- applicable begining from April, 2017. The Limited Review of the above result for the quarter and half year ended on September 30, 2023 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI'S (LODR), Regulation, 2015.
- The prior period's figures have been regrouped or reclassified wherever necessary to conform to current period's classification The above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and half year ended 30.09.2023 Financial Results is available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the

Company's website (www.shamrockindustrial.wordpress.com).

Place: Mumbai Date: 11.11.2023

Shamrock Industrial Company Limited

Jitesh Rameshchandra Khokhan DIN:00611815 Whole Time Director



Technocraft Industries (India) Limited

Where the best is yet to come

Registered Office: Technocraft House, A-25, Road No 3, MIDC Industrial Estate, Andheri (East), Mumbai-93 Tel: 4098 2222/0002; Fax No. 2835 6559; CIN No. L28120MH1992PLC069252

E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

Extract of the Standalone & Consolidated Un Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September 2023

₹ in Lacs except otherwise stated

١.		STANDALONE					CONSOLIDATED						
S1 No	Darticulare	Quarter Ended 30.09.2023 Un -Audited	Quarter Ended 30.09.2022 Un -Audited			Half Year Ended 30.09.2022 Un -Audited	Year Ended 31.03.2023 Audited	Quarter Ended 30.09.2023 Un -Audited	Quarter Ended 30.09.2022 Un -Audited	Quarter Ended 30.06.2023 Un - Audited	Half Year Ended 30.09.2023 Un -Audited	Half Year Ended 30.09.2022 Un -Audited	Year Ended 31.03.2023 Audited
1	Total Income from Operations	36,051	47,985	43,133	79,184	96,031	182,509	51,990	47,632	55,651	107,641	101,503	198,453
2	Net Profit / (Loss) for the period												
ı	(before Tax, Exceptional/ Extraordinary items)												
ı	from Continuing Operations	5,517	6,776	6,442	11,959	12,430	24,776	9,248	8,691	11,778	21,026	17,866	36,178
3	Net Profit / (Loss) for the period after Tax												
	(after Exceptional/ Extraordinary items) from												
ı	Continuing Operations	4,401	5,100	4,787	9,188	9,360	18,644	7,017	6,563	9,064	16,081	13,724	27,454
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax)												
	from Discontinued Operations	-	-	-	-	500	500	-	-	-	-	500	500
5	Net Profit / (Loss) for the period (after Tax)												
	from Discontinued Operations	-	-	-	-	374	374	-	-	-	-	374	374
6	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax)												
	and other comprehensive income(after tax)]	4,406	5,044	4,792	9,198	9,621	19,038	7,195	6,370	8,796	15,991	13,842	27,259
7	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,296	2,446	2,296	2,296	2,446	2,296	2,296	2,446	2,296	2,296	2,446	2,296
8	Earning Per Share (of ₹ 10/-each)												
	For Continuing Operations-Basic and Diluted (in ₹)	19.16	20.85	20.85	40.01	38.26	77.47	28.73	25.75	37.05	65.78	53.33	109.43
9	Earning Per Share (of ₹ 10/-each)												
	For Discontinued Operations-Basic and Diluted (in ₹)	-	-	-	-	1.53	1.55	-	-	-	-	1.53	1.55
10	Earning Per Share (of ₹ 10/-each)												
1	For Continuing & Discontinued Operations												
L	-Basic and Diluted (in ₹)	19.16	20.85	20.85	40.01	39.79	79.02	28.73	25.75	37.05	65.78	54.86	110.98

- The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Excahnges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website
- www.technocraftgroup.com The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10th November 2023.

For Technocraft Industries (India) Limited

Sudarshan Kumar Saraf (Co-Chairman & Managing Director)

Place : Mumbai Dated: 10th November 2023

(DIN NO. 00035799)



MAHESHWARI LOGISTICS LIMITED

CIN: L60232GJ2006PLC049224

Address: MLL House, Shed No. A2-3/2, Opp. UPL, 1st Phase, GIDC, Vapi-396195, Phone No. 0260-2431024, Email: info@mlpl.biz, Website: www.mlpl.biz

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2023

(Amount in Lakhs Exce									
Sr.	Particulars		Standalone		Consolidated				
No.	, and and	Quarte	r Ended	Half Year Ended	Quarter Ended		Half Year Ended		
		30-09-2023 Un Audited	30-09-2022 Un Audited	30-09-2023 Un Audited	30-09-2023 Un Audited	30-09-2022 Un Audited	30-09-2023 Un Audite		
1	Total Income from Operations	23,442.65	28,247.20	50,196.95	23,953.01	27,799.45	51,078.67		
2	Earnings before Interest Depreciation and Tax (EBIDTA)	1,410.93	1,512.59	2,818.39	1,490.41	1,509.85	2,914.24		
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	509.15	615.22	981.35	586.72	612.48	1,074.79		
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	509.15	615.22	981.35	586.72	612.48	1,074.79		
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	381.90	458.91	686.83	423.05	460.20	737.97		
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	399.71	463.63	698.54	440.88	464.92	749.69		
7	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per Share)	2,959.72	2,959.72	2,959.72	2,959.72	2,959.72	2,959.72		
8	Earnings per equity share								
	(a) Basic	1.28	1.55	2.32	1.33	1.55	2.4		
	(b) Diluted	1.28	1.55	2.32	1.33	1.55	2.4		

Place: Vapi

Date: 10.11.2023

- The above Audited Financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meeting held on 10th November, 2023.
- The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.nseindia.com and the Company's website at www.mlpl.biz.
- Figures have been regrouped wherever necessary.

On behalf of the Board of Directors of MAHESHWARI LOGISTICS LIMITED Chairman and Managing Director

SURYODAY SMALL FINANCE BANK LIMITED SURYODAY

Sharda Terraces, Plot No. 65, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai-400 614. Website: https://www.suryodaybank.com, Tel.: (022)4043 5800 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED

SEPTEMBER 30, 2023

	Sr. No.	Particulars	Quarte	r ended	Half year ended	Year ended
-			30.09.2023	30.09.2022	30.09.2023	31.03.2023
L			Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
ſ	1	Total Income from operations	42,699	30,570	83,612	1,28,110
	2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and Extra-ordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax	6,768	1,696	13,110	10,086
	4	(After Exceptional and Extra-ordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax	6,768	1,696	13,110	10,086
	5	(After Exceptional and Extra-ordinary items) Total comprehensive Income for the period		1,300	9,790	7,770
		{Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)}	Refer note 2	Refer note 2	Refer note 2	Refer note 2
	6 7	Paid up Equity Share Capital Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet	10,616	10,616	10,616	10,616
1		of the previous year	[#] 1,47,857	**1,39,896	*1,47,857	*1,47,857
1	8	Securities Premium Account	1,18,658	1,18,714	1,18,658	1,18,653
ı	9	Net Worth	1,51,781	1,38,621	1,51,781	1,42,917
	10 11	Outstanding Debt Outstanding Redeemable Preference Shares	2,47,990	2,34,999	2,47,990	2,76,541
	12 13	Debt Equity Ratio Earnings per share (of ₹10/- each) (for continuing and discounted operations)-	1.47	1.54	1.47	1.75
		{(before and after exceptional items)}** (i) Basic (ii) Diluted	4.74 4.61	1.22 1.22	9.22 9.09	7.32 7.32
	14 15	Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve		:	:	-
ł	. 0	* As at March 31 2023 ** As at March 31	2022			

* As at March 31, 2023 ** As at March 31, 2022 ** Figures for the respective quarter are not annualized.

Date: November 09, 2023

the above is an extract of the detailed format of the period ended results filed with the stock exchange under Regulation 33 and Regulation 52 read with Regulation 63 (2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the period ended financial results is available on the stock exchange websites BSE: https://www.nseindia.com and Bank's website: https://www.nseindia.com and Bank's website:

Information related to the total comprehensive income and other comprehensive income are not furnished as Ind AS is not yet made applicable to the Bank.

For Suryoday Small Finance Bank Limited

Managing Director and CEO DIN: 02303132

BRAWN BIOTECH LIMITED

CIN:L74899DL1985PLC022468 REGD. OFFICE: C-64, Lajpat Nagar-1, New Delhi 110024

Extract of Standalone Un-Audited Financial Results for the quarter and half year ended 30th September 2023

		Standalone							
SI.		(Quarter Ende	d	Half-yea	ly ended	Year Ended		
No.	Particulars Particulars	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total income from operation	291.90	728.67	777.00	1,020.57	1,117.23	2,223.99		
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after ta	x (42.27)	(17.24)	(35.42)	(59.50)	(22.30)	(86.81)		
3	Net Profit/(Loss) for the period after tax	(42.27)	(17.24)	(35.42)	(59.50)	(22.30)	(86.81)		
	(after extraordinary items)								
4	Total Comprehensive Income for the period	(42.80)	(17.29)	(37.40)	(60.09)	(24.59)	(91.11)		
	[Comprising Profit/(Loss) for the period								
	(after tax) and Other Comprehensive Income]								
5	Equity Share Capital	300.03	300.03	300.03	300.03	300.03	300.03		
6	Reserve (excluding Revaluation Reserves as								
	shown in the balance sheet of previos year								
7	Earning per share (before extraordinary items)								
	(not annualised): (of Rs. 10 each)								
	(a) Basic (Rs.)	-1.43	-0.58	-1.25	-2.00	-0.82	-3.04		
	(b) Diluted (Rs.)	-1.43	-0.58	-1.25	-2.00	-0.82	-3.04		
8	Earning per share (after extraordinary items)								
	(not annualised): (of Rs. 10 each)								
	(a) Basic (Rs.)	(1.43)	(0.58)	(1.25)	(2.00)	(0.82)	(3.04)		
	(b) Diluted (Rs.)	-1.43	-0.58	-1.25	-2.00	-0.82	-3.04		

NOTES:

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly financial Results filed with the Stock Exhanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the company's website (www.brawnbiotech.com)
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10-11-2023.
- The Financials have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ins-AS) to the extent applicable. The Company has for the first time adopted IND-AS beginning 01st April 2017 with transition date of
- The Company is engaged primarily in the business of Pharmaceuticals. Accordingly, there is no separate reportable segments
- as per Ind-AS 108 dealing with Operating Segments.

Previous year/period figures have been regrouped/rearranged, wherever necessary to make them comparable with the current period figures.

For and on behalf of Board For Brawn Biotech Limited

> Brij Raj Gupta Director DIN NO. 00974969

Place : Delhi

Apollo Micro Systems Limited

(CIN: L72200TG1997PLC026556)

Registered office: Plot No. 128/A, Road No. 12, BEL Road, IDA Mallapur, Hyderabad - 500076, Telangana.

Telephone: +91 40 27167000 - 99; Fax: +91 40 2715 0820; E-mail: cs@apollo-micro.com; Website: www.apollo-micro.com

				All all	iounis in iakiis excep	it other wise stated
		Quarter ended		Six month	ıs ended	Year ended
Particulars	30.09.2023 (UnAudited)	30.06.2023 (UnAudited)	30.09.2022 (UnAudited)	30.09.2023 (UnAudited)	30.09.2022 (UnAudited)	31.03.2023 (Audited)
Total Revenue from Operations	8,740.84	5,791.32	5,641.28	14,532.16	10,880.73	29,834.98
Profit before exceptional items & tax	872.48	283.09	356.12	1,155.57	847.70	3,217.96
Net Profit for the period before tax	872.48	283.09	356.12	1,155.57	847.70	2,895.73
Net Profit for the period after tax	655.85	165.36	163.73	821.21	492.40	1,873.75
Total comprehensive income for the period	655.85	165.36	163.73	821.21	492.40	1,872.23
Paid up equity share capital	2,329.72	2,306.39	2,076.39	2,329.72	2,076.39	2,076.39
Other equity						40,387.36
Earnings per share	(Face Value	(Face Value				
	Rs.1/-each)	Rs.1/- each)	Rs.10/- each)	Rs.1/- each)	Rs.10/- each)	Rs.10/- each)
(a) Basic	0.29	0.08	0.79	0.37	2.37	9.02
(a) Diluted	0.22	0.06	0.79	0.28	2.37	6.11

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2023

Key numbers of Unaudited Standalone Results of the Company are as under:-

		Quarter ended		Six month	Year ended	
Particulars	30.09.2023 (UnAudited)	30.06.2023 (UnAudited)	30.09.2022 (UnAudited)	30.09.2023 (UnAudited)	30.09.2022 (UnAudited)	31.03.2023 (Audited)
Total Revenue from Operations	8,757.49	5,805.97	5,239.45	14,563.46	10,880.73	29,880.54
Profit before exceptional items & tax	889.27	298.46	491.84	1,187.73	848.09	3,266.25
Profit before tax	889.27	298.46	491.84	1,187.73	848.09	2,944.02
Profit after tax	662.46	180.51	328.80	842.97	492.67	1,906.79
Total Comprehensive income	662.46	180.51	328.80	842.97	492.67	1,905.28
Paid up equity share capital	2,329.72	2,306.39	2,076.39	2,329.72	2,076.39	2,076.39
Other equity						36,304.79
Earnings per share	(Face Value	(Face Value				
	Rs.1/- each)	Rs.1/- each)	Rs.10/- each)	Rs.1/- each)	Rs.10/- each)	Rs.10/- each)
(a) Basic	0.30	0.08	1.58	0.38	2.37	9.18
(a) Diluted	0.22	0.06	1.58	0.28	2.37	6.22

Notes: 1. The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) and SEBI circular dated 5 th July, 2016.

2. The above is an extract of the detailed format of unaudited consolidated financial results for the quarter and six months ended 30 September, 2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and six months ended 30 September 2023 is available on the Company's website i.e. www.apollo-micro.com under Investor Information section and on the stock exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For and on behalf of Apollo Micro Systems Limited Rukhya Parveen

Company Secretary & Compliance Officer

Place: Hyderahad Date: 10th November, 2023

Where the best is yet to come

Registered Office: Technocraft House, A-25, Road No 3, MIDC Industrial Estate, Andheri (East), Mumbai-93 Tel: 4098 2222/0002; Fax No. 2835 6559; CIN No. L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

Technocraft Industries (India) Limited

Extract of the Standalone & Consolidated Un Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September 2023 ₹ in Lacs except otherwise stated

I.		STANDALONE					CONSOLIDATED						
Sr. No	Particulars Particulars	Quarter Ended 30.09.2023 Un -Audited			Half Year Ended 30.09.2023 Un -Audited	Half Year Ended 30.09.2022 Un -Audited	Year Ended 31.03.2023 Audited	Quarter Ended 30.09.2023 Un -Audited	Quarter Ended 30.09.2022 Un -Audited	Quarter Ended 30.06.2023 Un -Audited	Half Year Ended 30.09.2023 Un -Audited	Half Year Ended 30.09.2022 Un -Audited	Year Ended 31.03.2023 Audited
1	Total Income from Operations	36,051	47,985	43,133	79,184	96,031	182,509	51,990	47,632	55,651	107,641	101,503	198,453
2	Net Profit / (Loss) for the period												
	(before Tax, Exceptional/ Extraordinary items)												
	from Continuing Operations	5,517	6,776	6,442	11,959	12,430	24,776	9,248	8,691	11,778	21,026	17,866	36,178
3	Net Profit / (Loss) for the period after Tax												
	(after Exceptional/ Extraordinary items) from												
	Continuing Operations	4,401	5,100	4,787	9,188	9,360	18,644	7,017	6,563	9,064	16,081	13,724	27,454
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax)												
	from Discontinued Operations	-	-	-	-	500	500	-	-	-	-	500	500
5	Net Profit / (Loss) for the period (after Tax)												
	from Discontinued Operations	-	-	-	-	374	374	-	-	-	-	374	374
6	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax)												
	and other comprehensive income(after tax)]	4,406	5,044	4,792	9,198	9,621	19,038	7,195	6,370	8,796	15,991	13,842	27,259
7	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,296	2,446	2,296	2,296	2,446	2,296	2,296	2,446	2,296	2,296	2,446	2,296
8	Earning Per Share (of ₹ 10/-each)												
	For Continuing Operations-Basic and Diluted (in ₹)	19.16	20.85	20.85	40.01	38.26	77.47	28.73	25.75	37.05	65.78	53.33	109.43
9	Earning Per Share (of ₹ 10/-each)												
	For Discontinued Operations-Basic and Diluted (in ₹)	-	-	-	-	1.53	1.55	-	-	-	-	1.53	1.55
10	Earning Per Share (of ₹ 10/-each)												
	For Continuing & Discontinued Operations												
	-Basic and Diluted (in ₹)	19.16	20.85	20.85	40.01	39.79	79.02	28.73	25.75	37.05	65.78	54.86	110.98

Notes:

- The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Excannges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website
- 2. The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10th November 2023

For Technocraft Industries (India) Limited

Sudarshan Kumar Saraf (Co-Chairman & Managing Director) (DIN NO. 00035799)

G2.	Inc Centra	lian O	/erseas Anna Salai, Che	Bank	Azadi Ka Amrit Mahotsav
NOTICE '	TO BOND	HOLDERS	-EXERCISIN	G OF CAL	L OPTION
Unsecure	d, Non-Conv	ertible, Redee	emable, Basel III	Compliant T	ier II Bonds
		ISIN: IN	E565A09264		

Notice is hereby given to the Bond Holders of the Indian Overseas Bank (the Bank) that the Bank has decided to exercise "Call option" and redeem the entire amount for the aforesaid Bonds on completion of the five years period from the deemed date of allotment i.e., December 10, 2018, in

erms of the Information Memorandum dated December 05, 2018. The Bank has obtained necessary approval from the Reserve Bank of India (RBI) in this regard vide RBI's letter dated October 27, 2023. Details of the Bond is given below: INE565A09264

Issue Size	Rs.300 crore						
Face Value	Rs.10 lakhs per Bond						
Coupon Rate	11.70 % p.a.						
Tenor	120 months from the Deemed Date of						
	Allotment						
Deemed Date of Allotment	10.12.2018						
Redemption Date	10.12.2028						
Call Option Date	10.12.2023(Sunday)						
Actual Date of Payment	08.12.2023 (09.12.2023 and 10.12.2023 are holidays on account of Second Saturday and Sunday)						
Record date	22.11.2023						
Frequency of Interest Payment	Annually						
Last Interest paid upto	09.12.2022						
The Boards of the control of the con							

The Bonds, at par, along with the applicable interest payable from the last interest paid till one day prior to the call option date i.e., December 10, 2023 will be paid on December 08, 2023 (Actual date of Payment) after deducting applicable Tax deducted at source (TDS) to the Bond Holders, whose name will appear in the Register of Bond Holders on November 22, 2023 (the Record date). Such payment on call option date will be a legal discharge of the liability of the Bank towards the Bond Holders. The concerned Bond Holders are requested to take note of the above and

update their correct Bank account details with their respective Depository Participants, if necessary, before November 22, 2023 (Record Date). For further queries/information, if any, please call the Bank's Investor Relations Cell, Phone 044-7172 9791/044-2888 9360 or send email at

investor@iobnet.co.in Place: Chennai S P Mahesh Kuma

Place: Ratlam

D.P. WIRES LIMITED

Registered Office: 16-18A, Industrial Estate, Ratlam (M.P.) – 45700 Website: www.dpwires.co.in , E-Mail : investors@dpwires.co.in EXTRACT OF FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED ON 30TH SEPTEMBER, 2023

			`	'	
Particulars	30th September, 2023	June, 2023	September,` 2022	31st March, 2023	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total Income from Operations	27648.82	26739.01	28507.36	122130.95	
Net Profit for the period (before Tax and Exceptional item)	1216.00	1485.45	1204.76	5532.57	
Net Profit for the period before tax (after Exceptional item)	1216.00	1485.45	1204.76	5532.57	
Net Profit for the period after tax (after Exceptional item)	906.05	1111.01	902.99	4101.42	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	906.05	1111.01	902.99	4104.21	
Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10 each)	1356.80	1356.80	1356.80	1356.80	
Reserves (excluding Revaluation Reserve as per the audited Balance Sheet of the previous year)	-	-	-	17790.38	
Earnings Per Share (face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	-	-	-	-	
Basic: (not annualized for the quarter ended)	6.68	8.19	6.66	30.23	
Diluted: (not annualized for the quarter ended)	6.68	8.19	6.66	30.23	
	Particulars Total Income from Operations Net Profit for the period (before Tax and Exceptional item) Net Profit for the period before tax (after Exceptional item) Net Profit for the period after tax (after Exceptional item) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10 each) Reserves (excluding Revaluation Reserve as per the audited Balance Sheet of the previous year) Earnings Per Share (face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic: (not annualized for the quarter ended) Diluted: (not annualized for	Particulars September, 2023 Unaudited Total Income from Operations 27648.82 Net Profit for the period (before Tax and Exceptional item) Net Profit for the period defore tax (after Exceptional item) Net Profit for the period after tax (after Exceptional item) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10 each) Reserves (excluding Revaluation Reserve as per the audited Balance Sheet of the previous year) Earnings Per Share (face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic: (not annualized for the quarter ended) Diluted: (not annualized for	Particulars	Particulars September, 2023 June, 2023 September, 2023 Lune, 2023 September, 2023 September, 2023 June, 2024 June, 2023 June, 2024 Ju	

- Note: 1. The above financial is an extract of the detailed format of Financial Results file with the National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEB (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the quarter ended 30th September, 2023 are available on the Website of NSE & BSE at www.nseindia.com & www.bseindia.com and Company's website at www.dpwires.co.in
- The above financial results have been prepared in accordance with the accounting principles generally accepted in India, including the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and in compliance with regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015(A amended), including relevant circulars issued by the SEBI from time to time

For, D. P. WIRES LIMITED

--sd--PRAVEEN KATARIA (MANAGING DIRECTOR) DINNO. - 00088633 Date: November 09, 2023

Place: Mumbai Dated: 10th November 2023